

महाराष्ट्र शासन

क्र.औन्यामुं-११२४/प्र.क्र.१२७/ काम- ६
उद्योग, ऊर्जा व कामगार विभाग,
मादाम कामा मार्ग, हुतात्मा राजगुरु चौक,
मुंबई:- ४०० ०३२.
दिनांक :- १६ डिसेंबर, २०२४.

विषय :- औद्योगिक न्यायालय, मुंबई कार्यालयाच्या इमारत स्वच्छता, देखभाल व सुरक्षा व्यवस्थेच्या खर्चास मंजूरी देण्याबाबत.

वाचा :- १. प्रबंधक, औद्योगिक न्यायालय, मुंबई यांचे पत्र क्र.औन्यामुं/आस्था-२/२४७२,
दिनांक ०८/११/२०२४
२. कार्यकारी अभियंता, उत्तर मुंबई (सां.बा) विभाग, अंधेरी पश्चिम मुंबई, दिनांक
२५/०६/२०२४, दि.२७.०९.२०२४ व दि.०३/१०/२०२३
४. वित्त विभाग, शासन परिपत्रक, क्र. अर्थसं-२०२४/प्र.क्र.३४/अर्थ-३, दिनांक
०१ एप्रिल, २०२४.

ज्ञापन :-

प्रबंधक, औद्योगिक न्यायालय, मुंबई यांच्या संदर्भ क्र. १ च्या पत्रासंदर्भात कळविण्यात येते की, योजनांतर्गत योजना मागणी क्र.के-४, २२३० ०४८८- १३ “कार्यालयीन खर्च” या उप लेखाशिर्षाखाली औद्योगिक न्यायालय, मुंबई कार्यालयाच्या इमारत स्वच्छता, देखभाल व सुरक्षा व्यवस्थेच्या खर्चास मंजूरी मिळण्यास्तव कळविण्यात आले आहे. त्यानुषंगाने संदर्भ क्र. २ येथील कार्यकारी अभियंता, उत्तर मुंबई (सां.बा) विभाग, अंधेरी पश्चिम मुंबई, यांचेकडून सदर कामासाठी येणाऱ्या एकूण अंदाजित खर्च रुपये २०,९२,८४८/- (रुपये वीस लाख ब्यान्नवहजार आठशे आठेचाळीस फक्त) एवढ्या खर्चास प्रशासकीय व वित्तीय मंजूरी देण्यात येत आहे.

सदर खर्च मागणी क्र.के-४, मुख्य लेखाशिर्ष “२२३०-कामगार व सेवायोजन ०१-कामगार-१०१ औद्योगिक संबंध ००-०१ औद्योगिक लवाद न्यायालये ” (२२३० ०४८८) १३ “कार्यालयीन खर्च” या लेखाशिर्षाखाली टाकून तो चालू वर्षी सन २०२४-२५ करीता मंजूर अनुदानातून भागविण्यात यावा.

सदर ज्ञापन महाराष्ट्र शासनाच्या www.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध करण्यात आले असून त्याचा संगणक संकेतांक क्रमांक २०२४१२१६१२४६१२५११० असा आहे. हा आदेश डिजीटल स्वाक्षरीने साक्षांकित करुन काढण्यात येत आहे.

महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नांवाने,

(दीपाली जपे)

कार्यासन अधिकारी, महाराष्ट्र शासन

प्रति,

१. प्रबंधक, औद्योगिक न्यायालय, मुंबई.
२. महालेखापाल- १, (लेखापरीक्षा / लेखा अनुज्ञेयता) महाराष्ट्र, मुंबई
३. आधिदान व लेखा अधिकारी, मुंबई.
४. निवड नस्ती (कामगार-६).